



महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र कारागृह विभाग
नागपुर मध्यवर्ती कारागृह, नागपुर-४४००२०
दुरध्वनी क्रमांक-०७१२-२४६१४१३
ई-मेल :- nagpurcp-mh@gov.in
बेवसाईट - www.mahaprison.gov.in
दरपत्रक सुचना-कारागृह उद्योग- शिवणकाम विभाग

जा.क्र.नामका/कारखाना/शिवणकाम विभाग/दरपत्रक/८७/२०२४-२०२५ दिनांक०३/०१/२०२५

नागपुर मध्यवर्ती कारागृह, नागपुर येथील कारागृह उद्योगातील **शिवणकाम विभाग** करिता सन २०२४-२०२५ या वित्तीय वर्षाकरिता आवश्यक खालीलप्रमाणे कच्चा माल खरेदीसाठी दरपत्रके मागविण्यात येत आहेत.

शिवणकाम विभाग			
अ.क्र.	वस्तुचे नाव	संपुर्ण विनिर्देश	आवश्यक परिमाण
१	सफेद पॉलीस्टर धागा	ॲमेटो कं.८०० मीटर	६५० नग
२	नायलॉन शर्ट बटन	स्टॅण्डर्ड साईज	२०० ग्रोस
३	मशिन सुई	आर्गन कंपनी डी बी १००/१६	२०० नग
४	पॉलीस्टर धाग	कॉटस कंपनी ४००० मीटर	१० नग
५	प्रेस कनेक्टर	१५ एमपीयर	१० नग
६	प्रेस खरडा	१४ आयबीएस	१३ नग
७	श्री पीन प्लग टॉप	ॲकर कंपनीचे १६ एपपीयर	१२ नग

दरपत्रक निविदा उघडण्याचा तपशील

दरपत्रक सादर करण्याचे ठिकाण - नागपूर मध्यवर्ती कारागृहाच्या मुख्यद्वारासमोरील

दरपत्रक पेटीत सिंलबंद टाकावेत

दरपत्रक सादर करण्याचा - दिनांक - ०७ / ०१/ २०२५ सकाळी ९.०० ते

- दिनांक - १४/ ०१/ २०२५ सायंकाळी १७.०० वाजेपर्यंत

दरपत्रक उघडण्याचा दिनांक - दिनांक - १५/ ०१/ २०२४ सकाळी ११.०० वाजता

अटी व शर्थी खालीलप्रमाणे राहतील.

१. दुकानाचा नोंदणीकृत परवाना (गुमास्ता लायसन्स) महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम प्रमाणपत्र चालू वर्षाचे नूतनीकरण प्रमाणपत्र (Latest Renewed Bombay Shops & Establishment Act Certificate 1948, Renew As per Act 2018 Amd.)
२. मागील सन 2021-2022, सन 2022-2023 व सन 2023-2024 या तीन वर्षाचे Assessment Year) आर्थिक व्यवहाराबाबत स्टेटमेंटची व सनदी लेखापालाची साक्षांकित प्रत. (Annual Turnover of last 03 years prepared by Chartered Accountant).
३. अधिकृत उत्पादक/ विक्रेते असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
४. दरपत्रकासोबत जोडलेल्या नमून्यामध्ये एकल निविदा/दरपत्रक देण्याबाबत /विक्रेते दरपत्रक धारकांचे हमीपत्र व PAN CARD व Aadhar Card यांची छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे. (सोबत हमीपत्राचा नमूना जोडलेला आहे.)
५. दरपत्रकामध्ये या कार्यालयाचा मागणीपत्राचा संदर्भ क्र व दिनांक तसेच संस्थेचा GST IN क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. तसेच सोबत GST IN प्रमाणपत्र याची छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.
६. दरपत्रकातील दर ३१ मार्च, २०२५ अखेरपर्यंत वैद्य राहतील. सदरचा पुरवठा हा सन २०२४-२०२५ या वित्तीय वर्षाकरिता असेल. दरपत्रकाच्या वैद्यता कालावधीमध्ये दरामध्ये कोणताही बदल केला जाणार नाही.
७. दरपत्रकामध्ये कोणतीही खाडाखोड, गिरवागिरव अथवा क्वाईट इंक (क्वाईटनर) चा वापर करता येणार नाही.
८. दरपत्रक कार्यालयीन वेळेत सिलबंद लिफाप्यात नागपूर मध्यवर्ती कारागृहाच्या मुख्यद्वारासमोरील दरपत्रक पेटीत सिलबंद टाकावे पाकीटावर प्रति मा. अधीक्षक नागपूर मध्यवर्ती कारागृह यांचे नावे तसेच कारखाना विभाग (शिवणकाम विभाग) दरपत्रक असे स्पष्ट नमूद करावे तसेच प्रेषक म्हणून आपल्या व्यवसाईक संस्थेचे नाव, पत्ता, मोबाइल क्र. व ई-मेल नमूद करावा.
९. दरपत्रकातील दर हे जी.एस.टी सह देण्यात यावेत, तसेच व्यवसाईक दरपत्रक विहीत नमूण्यात संस्थेच्या लेटरहेडवर असावेत.
१०. कोणत्याही कारणाशिवाय एखादे दरपत्रक किंवा दरपत्रक प्रक्रिया रद्द करण्याबाबतचे सर्व अधिकार या कार्यालयाने राखून ठेवले आहेत.
११. कच्च्या मालाचा खरेदी पुरवठा पात्र आदेश पत्र मिळाल्याच्या दिनांकापासून ७ दिवसाच्या आत कारागृह गोदामापर्यंत स्वखर्चाने करावा लागेल. दिलेला मुदतीमध्ये माल पुरवठा न केल्यास कोणतीही पुर्व सूचना न देता पुरवठा आदेश रद्द करण्याचे अधिकार या कार्यालयास राहतील.
१२. कच्च्या मालाचा परिमाण कमी जास्त करण्याचे अधिकार या कार्यालयाकडे राखून ठेवले आहेत.

१३. पुरवठा केलेला कच्चा माल विनिर्देश, नमूना तसेच माल मानक गणत्तेप्रमाणे (Standard Quality)नुसार नसल्यास दोषयुक्त माल स्वखर्चाने परत घेवून जावे लागेल तसेच उक्त मालाचा बदलून पुरवठा करावा लागेल. दोषयुक्त माल तपासणीमध्ये दोष आढळूण आल्यास यापुढील निविदेमध्ये संबंधीत निविदाधारकास वगळण्यात येईल.
१४. वस्तूचा पुरवठा उधारीने करावा लागेल शासकीय अनुदान प्राप्त झाल्यानंतरच बिंलाची रक्कम अदा करण्यात येईल.
१५. दरत्रपकामधील नमूद मालाचा पुरवठा अर्धवट झाल्यास अथवा वेळेवर पुरवठा न केल्यास गरजेनूसार मालाची खुल्या बाजारातून खरेदी करण्यात येईल त्यात कारागृहाचा जास्त खर्च झाल्यास अथवा नुकसान झाल्यस त्याची वसूली आपल्या बिलातून करण्यात येईल.
१६. पुरवठाधारकाकडून पुरवठा करण्यात आलेल्या वस्तूची आवश्यकता भासल्यास एकदाच परिक्षण करण्यात येईल त्याबाबतचे परिक्षण शुल्क पुरवठाधारकाकडून करण्यात येईल.
१७. कोटेशनमधील नमूद सर्व वस्तूचे दर जी.एस.टी सह नमूद करणे अनिवार्य राहील.
१८. वरिल सर्व अटीं व शर्थीची पुर्तता न केल्यास आपले दरपत्रक रद्द/अपात्र समजण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी.
१९. वरिल सर्व अटी व शर्थी मान्य असलेबाबत सदर सुचनापत्रावर व्यवसाईक संस्थेचा शिक्यासह स्वाक्षरी करण्यात यावी. व सदर सुचनापत्र दरपत्रकासोबत (तांत्रिक लिफाफयामध्ये) जोडण्यात यावे.
२०. मागील तीन वर्षाचे आयकर विवरणपत्राची छायांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे.
- २१) दरपत्रकातील दर ३१ मार्च २०२५ अखेर पर्यंत वैध राहतील, सदरचा पुरवठा हा सन २०२४-२०२५ या वित्तीय वर्षाकरिता असले. दरपत्रकाच्या वैधता कालातधीमध्ये दरामध्ये कोणताही बदल केला जाणार नाही.
- २२) दरपत्रकामध्ये कोणतीही खाडाखोड, गिरवागिरव अथवा व्हाईट इंक (व्हाईटनर) चा वापर करता येणार नाही.
- २३) दरपत्रकातील दर हे सर्व करांसहित देण्यात यावेत. मुळ दर व त्यावरील जीएसटी स्वंत्रपणे दर्शविण्यात यावेत.
- २४) दरपत्रक सादर करताना खालीलप्रमाणे दोन लिफाफयामध्ये सादर करणे आवश्यक आहे.

अ) तांत्रिक लिफाफा (टेक्नीकल इनव्हलप)-

या लिफाफयामध्ये खालीलप्रमाणे नमुद तांत्रिक कागदपत्राची पुर्तता करणे बधंनकारक राहील.

१) संस्थेचे/दरपत्रकधारकाचे पॅनकार्ड व आधारकार्ड

२) जीएसटी नोंदणी प्रमाणपत्र

३) शॉप ऑक्ट १९४८ अंतर्गत वैध नोंदणी प्रमाणपत्र (Latest Renewed Bombay

Shops & Establishment Act Certificate 1948, Renew As per Act 2018 Amd.)

४) विक्रेते/दरपत्रकधारकाचे हमी पत्र (सोबत नमुना जोडला आहे)

५) अटी व शर्ती मान्य असलेबाबत सदर सूचनापत्र सही व शिक्कासह जोडण्यात यावे.

६) जीएसटी भरणा केल्याचे अद्यायावत चलन


वरील सर्व कागदपत्राच्या छायांकीत प्रती स्वयंसाक्षांकित असणे आवश्यक आहे.

ब) व्यापारी लिफाफा —

या लिफाफयामध्ये दराबाबतचे विवरण देण्यात यावे. दरपत्रक सादर करतांना सर्व करासहित देणे बंधनकारक असेल. दरपत्रकामध्ये मुळदर व त्यावरील जीएसटी स्वंत्र दर्शविण्यात यावा. दरपत्रकावर जीएसटी/सीएसटी/व्हॅट क्रमाक नमुद असणे आवश्यक राहील. संस्थेच्या लेटर हेडवर दरपत्रक सादर करावे. दरपत्रकावर या कार्यालयाचा दरपत्रक सुचनेचा संदर्भ क्रमाक व दिनांक नमुद करणे आवश्यक आहे.

२५) दरपत्रक उघडण्याचे वेळी दरपत्रक सादर केलेल्या संस्थेचे प्रतीनीधी उपस्थित राहु शकतील.

२६) कारागृह गेटमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या कारखाना दरपत्रक पेटीमध्येच दरपत्रक जमा करण्यात यावे. दिलेल्या मुदतीमध्ये प्राप्त न झालेल्या दरपत्रकाचा विचार केला जाणार नाही.


(दिपा वै.आग्रे)

प्र.अधीक्षक

तथा अध्यक्ष खरेदी समिती
नागपुर मध्यवर्ती कारागृह
नागपुर.

Place/उद्दापन-स्थान

प्राप्तिकाम

VENDER SELF DECLARATION

विक्रेते/निविदाकाराची हमी

“I/We _____ Shall obey rules & Regulation regarding child labor, sexual harassment and child labor fundamental right applicable time to time.

I/We are abraded to obey norms & rules set by government regarding forest, mines, Human Rights, No discrimination and anti corruption activities.

I/We] the under signed on behalf of M/s _____ do hereby declare that, I/We have not

Ever been blacklisted and there is/are no debarring action in past or in process against us/firm for any default in supply of material/equipment or any reason in contract entrusted to us/firm and also no enquiry is pending against us/firms by any Government organization

I/We guarantee to submit single tender and there is no conflict and interests with the purchasing Authorities.

All the given documents are true and I am aware, if any document is found fake/Fabricated immediate debarring action and legal action will be taken against me/us at any stage. In the event of any such information pertaining to the aforesaid matter found wrong at any time at any given point of time during the course of the purchasing my tender shall be liable for cancellation/termination without any notice at the sole discretion of the purchaser”

Place/ठिकाण- नागपूर

Date/दिनांक -

SIGN AND SEAL OF THE VENDOR

संस्था/पुरवठादार/दरपत्रकधारकाची सही व शिकका